

एकप्रकारे महानगरपालिकेचे नुकसानच आहे. याबाबत महानगरपालिकेने एक समिती नेमून त्या झोपडपट्टीमध्ये उभारण्यांत आलेल्या पक्क्या घरांच्या बाबतीत कराची आकारणी कशा पध्तीने असावी याचा धोरणात्मक निर्णय केल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

४) दर चार वर्षांनी रिव्हिजन करावी अशी तरतूद असतांना गत १२ वर्षांच्या कालावधीमध्ये रिव्हिजन करण्यांत आले नाही त्यामुळे महानगरपालिकेचे काट्यावधी रूपयाचे नुकसान झाले. यास जबाबदार असणाऱ्या अधिकऱ्यांवर कारवाई करण्यांत यावी. रिव्हिजनची कार्यवाही त्वरीत करणेत यावी.

५) सोलापूर महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न वाढविण्याचे दृष्टीने हद्दवाढीतील काही आरक्षित जागा किंवा रहिवास जागासाठी अनेक प्लॉट व लेआऊट किंवा एकरी जागा असून त्यावर अद्याप कराची आकारणी करण्यांत आलेल्या नाहीत. परंतु जे मिळकतदार स्वतःहून मिळकतीच्या नोंदीसाठी येतात त्यांच्याच जागेवर कराची आकारणी करून असेसमेंटला नोंद घेण्यांत येत असते. परंतु जे नोंदीसाठी येत नाहीत त्या जागांचा सर्व्हे करून त्या जागेवर आकारणीची कार्यवाही सत्वर करण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडील उपनिबंधक कार्यालयाकडे जागेची खरेदी नोंद असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित जागेचे सातबारा उतार घेऊन मुळ मालकास नोटिस बजावल्यास त्यांना सदर जागा कोणाला विकली आहे. त्याबाबत प्रतिज्ञापत्र घेऊन संबंधित जमिनधारकाला आकारणी संदर्भात नोटीस काढावी जेणेकरून मनपा तिजोरीत महसुल जमा होईल.

६) जी.आय.अस. प्रणाली युध्द पातळीवर राबवून त्या निकषप्रमाणे कार्यवाही त्वरीत ठेवण्यांत यावी. या प्रक्रियेस प्रशासकीय गती वाढविण्याची आवश्यकता आहे.

७) शहरात नव्याने बांधण्यांत येणाऱ्या इमारतीचे करपात्र मूल्य ठरविण्यासाठी आल्यानंतर कर आकारणी खाल्याने प्रथमतः बांधकाम परवाना व वापर परवाना चौकशी करावी नसेल तर दुपटीने आकारणी करणेत यावी. तसेच बांधकाम परवाना विभागाला त्वरित बेकायदेशीर बांधकामाची किंवा अतिरिक्त बांधकामाची माहिती कळविण्यांत यावी.

८) ज्या मिळकतदारांनी बांधकाम परवानगी घेऊन बांधकामास सुरवात केलेली आहे. त्यांनी बांधकाम पूर्ण करून जोपर्यंत वापर परवाना घेत नाही तो पर्यंत त्यांनी खाजगी नळ घेतला

असेल तर त्यांचे नळावर कमशियल दराने आकारणी करण्यांत यावी.

९) सोलापूर शहरामध्ये नविन उद्योगधंदे यावे म्हणून नविन येणाऱ्या कंपनीला पाच वर्षाकरिता दर वर्षी २० टक्के प्रमाणे टॅक्समध्ये सवलत देण्यात यावी. तसेच ज्या कंपन्यांमध्ये ७० ते ७५ टक्के कामगार हा सोलापूर शहरातील आहे. त्या कंपन्यासही त्यांचे टॅक्समध्ये ५ टक्के सूट देण्यांत यावी. शहरातील बेरोजगार कामगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही सूट देण्यात यावी.

१०) सोलापूर शहरातील ज्या मिळतींवर सौर उर्जेचा प्रकल्प बसवून त्या संपुर्ण मिळकती मधील वीज बचत प्रकल्प बसविण्यास विजेचा बचत होवून प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असल्याने त्या मिळकतींच्या टॅक्समध्ये प्रोत्साहनपर १० टक्के सूट देण्यात यावी.

नगरअभियंता

१) शहराचा विकास आराखडा २० वर्षाकरिता मंजूर केलेला आहे. या आराखड्यामध्ये असलेली आरक्षणे विकसित न करता निधीअभावी ती तशीच रहातात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला जातो. सदर आरक्षणे विकसित होणे हे शहरवासियांच्या हिताचे असुन, यासाठी महाराष्ट्र नगर रचना १९६६ मधील कलम १३० अन्वये विकास निधी स्थापन केल्यास व बांधकाम परवाना देतांना जो विकास निधी वसुल केला जातो ती रक्कम विकास निधीमध्ये ठेवल्यास या निधीस मा. महाराष्ट्र शासनाकडून निश्चितपणे अनुदान मिळू शकते. तसेच जिल्हा नियोजन विकास समितीकडून या बाबीसाठी मनपास प्रतिवर्षी निधी उपलब्ध होऊ शकतो. तसेच मा. महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणे विकसित करण्यासाठी हात उसनी रक्कम देखील मिळू शकतो अथवा या निधीचे माध्यमातून आरक्षणे विकसित करण्यात करिता कर्जाद्वारे रक्कम उपलब्ध करता येते. त्यामुळे विकास आराखड्यामधील आरक्षणे विकसित करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होईल.

२) नगर अभियंता कार्यालयाकडून हद्दवाढ भागातील जी बांधकामे नियमित करून घ्यावयाची आहेत त्यातील काही भागांचा लेआऊट मंजूर नसल्याने अपेक्षित उत्पन्न आलेले नाही. हद्दवाढ भागाची मोजणी (Land Survey and Measurement) न झाल्याने एकूण प्रॉपर्टीचे मोजमापात येऊ शकल्या नाहीत. त्याबरोबर गुंठेवारीने मिळणारी रक्कम उपलब्ध होऊ शकली नाही. म्हणून हद्दवाढ भागातील जमीनीची तात्काळ मोजणी करणेत यावी.

३) भूमी व मालमत्ता कार्यालयाकडून मनपा मालकीच्या उपाज्या जागा अथवा इमारती नाममात्र व विनामुल्य दराने भाड्याने दिलेल्या आहेत. अशा सर्व जागांचे पुर्ननिरीक्षण करून सध्याच्या होणाऱ्या बाजार भावाने त्यांना भाडेवाढ करून त्यांचेकडून सक्तीचे भाडे वसुल करणेत यावे. ज्यांचे करार संपलेले आहेत त्या जागा म.न.पा.ने त्वरीत ताब्यात घ्याव्यात.

४) शहरातील विविध महिलाबचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुले महानगरपालिकेकडून उभी करण्यात यावी. तसेच त्यामध्ये बचत गटांनी वाजवी किंमतीला गाळे उपलब्ध करून देण्यात यावेत.

५) मंडई विभागाकडील ओटे मासिक पध्दतीने देण्याची पध्दत आहे. या विभागाकडे फार मोठी थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. याचा अभ्यास केल्यास खात्याच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे असे होत असल्याचे दिसून येत आहे. ओटे मासिक पध्दतीने देत असतांना करारपत्र केल्याचे दिसून येत नाही. यापूढे हे ओटे मासिक पध्दतीने द्यावेचे झाल्यास त्या ओट्याची मासिक फी अगोदर घेऊनच त्यांना ओटे देण्यांत यावेत.

६) प्रति वर्षी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानित रकमेच्या पुर्वगणपत्रकामध्ये सुपरविजन चार्जेस हे धरले जातात. परंतु मा. जिल्हाधिकारी यांचेकडून रकम मिळत असतांना ती रकम वजा केली जाते वास्तविक राज्य शासन ही एस्टिमेटची संपूर्ण रकम मंजूर करत होते. मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या ठिकाणी ती वजावट चुकीच्या पध्दतीने करतात. याबाबत त्यांचेशी चर्चा करून राज्य शासनाकडून तसे आदेश पारीत सुपरविजनची संपूर्ण रकम महानगरपालिकेला मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

७) शहरातील नामवंत व दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य मिळवून स्मशानभूमीमध्ये आयलॅंड, उद्याने, डेव्हलप करून त्या दानशूर व्यक्तींचे नांव देऊन त्याप्रमाणे सुशोभिकरण करण्यात यावे.

८) शहरातल्या व्यापारी पेठांमध्ये उपलब्ध असलेल्या सार्वजनिकजगेचा वापर पार्कींग करिता करता येऊ शकतो. बिल्डिंग वापर परवाना देत असतांना कायद्यातील एक तरतूद म्हणून पार्कींगची व्यवस्था बिल्डिंग मालकाने करणे बंधनकारक असे घातले जाते. परंतु त्या पार्किंग स्पेसचा उपयोग व्यवसायिक कारणासाठी केला जातो. त्याकरिता एक शोध मोहिममधून ती जागा निश्चित पार्किंगसाठी वापरली पाहिजे या करिता एक कृती योजना हाती घेण्याची गरज आहे.

९) शहरामध्ये फेरिवाले प्रचंड प्रमाणात अस्ताव्यस्त असे उभे असतात. त्यामुळे वाहतुकीची कोडी होते. अतिक्रमणे वाढतात. याकरिता शहराचे पध्दतशीरपणे सर्वेक्षण करून हॉकर्स झोन तयार केले पाहिजे. जेणेकरून फेरिवाल्यांना संरक्षित जागी आपल्या व्यवसाय नीट करता येईल.

१०) कंबर तलाव येथे सुशोभिकरण करून पलिकडच्या विनाच्यावर एक चौपाटी तयार करावी एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून शहरातील नागरिकांसाठी एक चांगली सोय हाईल. त्या ठिकाणी नौका विहाराची सोय करून व रेस्टॉरंट सुरू करावी मनपाचे उत्पन्न सुरू करावे.

११) पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर या तिथंक्षेत्रासाठी भाविक लोक सोलापूरहून जात असतात. त्यांचे करिता टूरिस्ट प्लेस तयार करण्यात यावे.

१२) महानगरपालिकेचे जकात नाके आहेत तेथे स्मार्ट सिटी आपले स्वागत करीत आहे असे होईल लावण्यात यावे.

१३) शहरामध्ये नवी पेठ वगैरे महत्वाच्या ठिकाणी पे अँड पार्क ची व्यवस्था करण्यात यावी.

१४) शहरातील रस्त्याच्या डिवायडरवर जाळ्या लावून स्पॉन्सर्सच्या जाहिराती लावण्यात याव्यात. त्यापासून म.न.पा.स. उत्पन्न मिळेल.

१५) सोलापूरमध्ये सोलर एनर्जीसाठी जास्तीत जास्त सवलत देण्यात यावी. शहरातील प्रत्येक इमारतीवर सोलर प्लँट लावण्यात यावा. या प्लँटवर नविन दिवाबत्तीची सोय करण्यात यावी.

१६) सोलापूर शहरात होणाऱ्या बांधकामासाठी बांधकाम परवानगी ऑनलाईन देण्याची व्यवस्था करण्यात यावी.

१७) जुळे सोलापूर येथे सुसज्ज असे सांस्कृतिक केंद्र, नाट्यगृह उभारण्यात यावे.

१८) मनपाच्या खुल्या जागा/स्मशानभूमी व बागा या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी देऊन त्यांच्याकडून भाडे आणि कर वसुली करण्यात यावे. जेणेकरून मनपाच्या उत्पन्नात भर पडेल.

१९) बांधकाम परवाना विभागाकडून बांधकाम परवाना दिला जात असतांना त्या परवान्यामध्ये त्या इमारतीवर सोलर पॅनेल सिस्टीमची व्यवस्था करून घेण्याची अट सक्तीची करावी जेणेकरून, मा. पंतप्रधानांच्या वीज बचतीच्या राष्ट्रीय आवाहानाला मदत होईल.

२०. मनपा इमारतीच्या (इंद्र भवन परिसर) छतावर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर सोरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करून मनपाचा विजेचा खर्च वाटविण्याचा प्रयत्न करावा आणि राष्ट्रीय वीज धोरणामध्ये सहयोग द्यावा.

२१) मनपाकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवान्यास विनाकारण विलंब होत असल्याने बरेच लोक विना परवानाबांधकाम करतांना दिसत आहेत. त्यामुळे बांधकाम परवान्यासाठी प्रकरण

झाल्यापासून विहित मुदतीमध्ये बांधकाम परवाना दिले अथवा नाकारलेबाबत कारणमिमांसासह संबंधितांना वेळेत कळविण्याची कार्यवाही ठेवावी. तसेच बांधकाम परवानगी घेऊन त्यांची मुदत संपल्यानंतर रिवाईज बांधकाम परवानगी घेतलेल्यांची व न घेतलेल्यांची यादी देण्यात यावी. तसेच वापर परवाना घेतलेल्यांची व न घेतलेल्यांची माहिती मा. महापौर, मा. सभापती, मा. स्थायी समिती व मा. सभागृहनेता यांचे कडे देण्यात यावी. ही माहिती कर आकारणी विभाग व विभागीय कार्यलयाकडेही देण्यात यावी.

- २२) केशव बळीराम हेडगेवार पटांगण सुशोभिकरण करणेत यावे.
- २३) निलम नगर येथील जि.प. शाळा स.नं. २३१ चे पटांगण सुशोभिकरण करणेत यावे.
- २४) गर्डनॅट पॉलिटेक्निकल कॉलेज रोड लागत ते हवामान खात्याचे ऑफिसपर्यंत चे जागेवर चौपाटी निर्माण करण्यात यावी.
- २५) अक्कलकोट रोड पाणी टाकी पासून ते लक्ष्मी मंदीरा कडील गाळ्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर गाळे बांधण्यात यावेत. यामुळे महानगरपालिकेचे उत्पन्नामध्ये भर पडेल.
- २६) सोलापूर शहरातील खाजगी जागांवर, महानगरपालिकेच्या जागांवर, तसेच खाजगी घरांवर, बिलिंडावर, बाजारपेठेमध्ये, रस्त्याच्या डिवायडरमध्ये, ट्रॉफिक सिग्नलवर व चौकाचौकात होर्डिंग लावणे, एल.ई.डी. डिजिटल पलेक्स बोर्ड तयार करून लावणे, एल.ई.डी वॉल उभा करणेचे टेंडर काढल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये सुमारे २.०० कोटी रूपयेवाढ होईल. तरी याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
- २७) सोलापूर शहरात विविध ठिकाणी झोपडपट्टीसह अनधिकृत खोके ठेवण्यांत आले आहेत अशी अनाधिकृत खोके, चार चाकी गाड्या, ट्रॅक्टर ट्रॉली याचा मा. आयुक्त यांनी सर्वे करून, त्यावर शासनाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यांत यावी. याबाबतचा विषय मा. सर्वसाधारण सभेपुढे पाठवावा. यापासून रक्कम रूपये २ कोटी इतके उत्पन्न मिळू शकेल.
- २८) सोलापूर शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था करावी.
- २९) सोलापूर शहरातील सर्वच भाजी मंड्यामध्ये भाजी विक्री करणेसाठी बसण्यासाठी भाजी विक्रेते यांना सक्ती करण्यात यावी.
- ३०) दर महिन्याला शहरातील दिल्या गेलेल्या बांधकाम परवानगीची माहिती व बांधकाम परवानगी न

दिलेल्या प्रस्तावाची व पेंडींग ठेवलेल्या तसेच वापर परवाना दिलेल्या बाबतची माहिती मा. महापौर, मा. सभापती, स्थायी व मा. सभागृहनेता यांचेकडे देण्यात यावी.

- ३१) शहरातील म.न.पा.च्या बागा व प्राणी संग्रहालयांचे कामकाजाबाबत दर दोन महिन्यातून एकदा संबंधित अधिकार्यासह आढावा बैठक घेण्यात यावी.
- ३२) शहराच्या नविपेट भागामध्ये व शिक्षण मंडळाच्या जागेमध्ये फक्त महिलांसाठी स्वच्छतागृह बांधून व्यवस्था करण्यांत यावी.
- ३३) शहरातील अनेक बांधकामे साईड मार्जिन व बँक मार्जिन मध्ये बांधकाम केलेले आढळून येतात, अशा बांधकामांना सक्तीने हार्डशीपच्या माध्यमातून नियमित (रेग्युलर) करून देण्यात यावे. जेणेकरून त्यांचे बांधकामही नियमित होईल व महापालिकेला सुध्दा हार्डशीपच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होऊ शकेल.
- ३४) स्मार्ट सिटी क्षेत्रामध्ये येणाऱ्या मिळकतीला जादा FSI देण्यात यावा. जेणेकरून त्या भागांचा पुनर्विकास होईल व शहराच्या विकासामध्ये भर पडेल.
- ३५) भूमी व मालमत्ता विभागाकडून महानगरपालिकेच्या मिळकतीचे स्वतंत्र रजिष्टर तयार करून, ज्या मिळकती वापरत नाहीत अशा मिळकतीवर कोणती स्कीम तयार करता येईल का? याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात यावा.
- ३६) सोलापूर शहरात स्मार्ट सिटीचा एरियामध्ये मोठे मॉल्स व मोठ्या इमारती उभारण्याच्या दृष्टीने मनपाकडून एफ.एस.आय. वाढविण्यासाठी नगररचना कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करून घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी मा. शासनाकडे पाठविण्यांत यावा.
- ३७) बांधकामा परवानगीची कॉपी कर आकारणी विभागाला मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी टॅक्सची आकारणी झालेली दिसून येत नाही व नळाचे कम्प्लीशन माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता कडून टॅक्स विभागाला देण्याची कार्यवाही ठेवावी. जेणेकरून अधिकृत नळ घेतलेल्या मिळकतदारांना त्यासाठी हेलपाटे घालण्याचा त्रास कमी होईल.

मा. सार्व. आ. अभियंता

- १) प्रभाग विकासाचे कामासाठी मा. सदस्यांना जी रक्कम भांडवली कामे या सदराखाली विकास कामासाठी मिळणार आहे. त्यातील २५ टक्के रक्कम ही पाणी पुरवठ्याच्या विकास कामासाठीच

खर्च करण्यात यावी.

- २) मनपाच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास अत्यंत ढिसाळपणा दिसून येतो. सध्याची व्यवस्था ही अतिशय ढिसाळ आहे. या व्यवस्थेमध्ये सिव्हरिटी गार्डला कार्यालयीन शिपायाचा दर्जा प्राप्त झालेला आहे असे दिसून येते. मनपाचे पाणी पुरवठा सारखे अत्यंत संवेदनशील विभाग असून यासाठी स्वतंत्र सुरक्षा विभागाची स्थापना करून त्यावर सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक करावी तसेच ही संपूर्ण यंत्रणा सदर अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली कामकाज करेल अशी व्यवस्था व्हावी.
- ३) म.न.पा. कडून केले जाणारे पाणी पुरवठ्याचा एकत्रित शारप्रमाण (टी.डी.एस)रोजच्यारोज तपासून त्याबद्दलचा दैनंदिन अहवाल मा. आरोग्यधिकारी व मा. सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी एकत्र करून प्रत्येक आठवड्याला मा. स्थायी समिती सभेत सादर करावा.
- ४) महानगरपालिकेचे हद्दीमध्ये काही लोकांकडून खाजगी टँकरद्वारे अथवा बोअरवरील पाणी वापरून फिल्टर करून पाण्याचे जार नागरिकांना विक्री करतात अशा लोकांकडून महानगरपालिकेने त्याचा सर्वे करून त्या पाणी विक्रीवर टॅक्सची आकारणी करण्यात यावी.
- ५) शहरामध्ये ज्यांच्या मालकीच्या विधनविहीरी आहेत त्या विहीरीतील पाणी खाजगी टँकरद्वारे नागरिकांना विक्री केली जाते. त्यापासून ते कोट्यावधी रूपांचे उत्पन्न मिळवितात तसेच अशा टँकरच्या होणाऱ्या रस्त्यावरील वर्दळीमुळे रस्ते सातत्याने खराब होतात व त्यांचे मॅटेन्सचे काम महानगरपालिकेस करावी लागते परिणामी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा पैसा खर्च होतो. या करिता अशा टँकरद्वारे पाणी विक्री करणाऱ्या लोकांचा सर्वे करून त्यांचेवर महानगरपालिकेचे वतीने दंडात्मक रित्या टॅक्सची आकारणी करण्यांत यावी.
- ६) महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध ठिकाणी पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन्स घालणेचे कामे होत असतात. अशा कामासाठी लागणारे पाईप्सची खरेदी महानगरपालिकेचे वतीने कार्यवाही करणेत यावी.
- ७) सोलापूर महानगरपालिकेचे स्थापने पासून आजतागायत सोलापूर शहरात पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन्स, मेन लाईन, डिस्ट्रिब्युशन लाईन्स ज्या ज्या ठिकाणी आजला घालण्यांत आले नाहीत. अशा भागाचा सर्वे करून त्या त्या भागात पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन घालणेच्या

कामाचे एस्टिमेट तयार करून मा. सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यांत यावे.

- ८) शहराच्या हद्दवाढीसह प्रत्येक क्षेत्रामध्ये ड्रेनेज योजना तयार करून मा. शासनाकडे मंजूरी व विशेष अनुदानासाठी प्रयत्न करण्यात यावा.
- ९) शहराच्या काही भागांना यावर्षी SCADA च्या माध्यमातून मिटररयझेशन करून २४ तास पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने ट्रायल बेसिस वर्षभरामध्ये ही योजना राबवावी.
- १०) पाण्याचा नियोजन करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा ए.जे.पी.सी. ची मदत घेऊन एक दिवसाआड समतोल पाणी पुरवठा करण्याची कार्यवाही मा. आयुक्त यांनी ठेवावी.

मुख्यलेखापरिक्षक

- १) सोलापूर महानगरपालिकेचे लेखापरिक्षणाचे काम ज्याच्या वर्षी करण्यात यावे. तसेच त्याच्या वार्षिक अहवालाचे पुस्तक मुख्यलेखापरिक्षक यांनी सत्वर देण्याची कार्यवाही करावी.
- २) मनपाकडे गेल्या ८-१० वर्षापूर्वी स्पॉट ऑडिटर कार्यरत होते परंतु आजला स्पॉट ऑडिटर नसल्यामुळे मनपाकडून अथवा मत्सेदाराकडून करण्यात येणाऱ्या दैनंदिन व देखबाल दुरुस्तीच्या कामावर तसेच भांडवली स्वरूपाच्या मोठ्या कामावर प्रत्येक तपासणी होत नसल्याने कित्येक काम निकृष्ट दर्जाची झालेली आढळून येतात. त्यामुळे मनपास आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. व अशा कामामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो. या करिता स्पॉट ऑडिटरचे कार्यालय पुनः सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

आरोग्यधिकारी

- १) हद्दवाढ भागामध्ये नविन दवाखाने व प्रसुतिगृह प्रस्तावित करणेत यावेत.
- २) गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री योजनाअंतर्गत जे र.रू. ६,०००/-चे अनुदान देण्यात येते ती योजना अद्यापही महानगरपालिकेमध्ये कार्यन्वित झालेली नसून ती योजना महानगरपालिकेमध्ये सुरू करण्यात यावी. व त्याप्रमाणे लाभ गर्भवती महिलांना देण्यांत यावा.
- ३) शहरातील गोसरीबांचे अत्यंविधीचे वेळी महानगरपालिकेचे वतीने मयताचे ठिकाणीपासून ते रंगशाभनीपर्यंत नेणेसाठी कैलास स्थ मोफत उपलब्ध करण्यात यावे.

४) शहरातील गोरगरीबांचे अत्यविधीचे वेळी महानगरपालिकेचे वतीने दफ्तारविधी करिता मोफत ट्रेक्टर टाईप जे.सी.बी. द्वारे खडे खोदण्याची व्यवस्था करण्यात यावी.

५) महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेले जे गोरगरीब रहिवासी अत्यविधीचे वेळी दहन करतात त्यांचेकरिता या दहनविधीचे खर्चासाठी महानगरपालिकेचे वतीने प्रत्येकी र.रु. १,०००/- या प्रमाणे अर्ध सहाय्य देण्यात यावे.

६) शहर स्वच्छता हा एक महत्त्वाचा पैलू स्मार्ट सिटी योजने मध्ये गणला गेला आहे. सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सर्वस्तरावर शिक्षण व सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये स्त्रीशक्तीचा उपयोग करून स्वच्छतेसंबंधी योजना राबविली गेल्यास महानगरपालिकेच्या प्रशासनावरचा ताण कमी होईल. ओला कचरा व सुका कचरा याचे योग्य नियोजन करून वस्तीमध्ये व सोसायट्यामध्ये जागेवरच ओल्या कचऱ्यापासून सुलभ पध्दतीने खत निर्मितीचे छोटे प्रकल्प वस्तीशः सुरु करता येऊ शकतात. त्यातून कचरा उचलण्याचा व त्याची विल्हेवाट करण्याचा निम्मा खर्च वाचू शकतो व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी करून त्याचा अन्य ठिकाणी उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी वस्त्या वस्त्यामधून स्त्रियांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजनबध्द अशी कृती योजना हाती घेण्याची आवश्यकता आहे.

७) मनपा दवाखाने व इस्पितळे ही वाढत्या लोकसंख्येच्या मानाने अत्यंत अपुरी आहेत. त्या ठिकाणच्या व्यवस्था व सोयी अपुऱ्या आहेत. त्याकरिता मनपाने स्वतःच्या खर्चाने सुजसन्न असे मोठे रुग्णालय माफक दराने सुरु करण्याची गरज आहे. शहराच्या मध्यवस्ती मध्ये असलेले परंतु बंद पडलेले वाडीया रुग्णालय मनपाने ताब्यात घेऊन रुग्णालय सुरु करता येऊ शकते. तसेच जुन्या मेडिकल कॉलेजच्या आवारात देखील खूप मोठी जागा व इमारती शासनाच्या पडून आहेत. त्याजागेचा वापर अत्याधुनिक इस्पितळ उभारण्यासाठी करता येऊ शकतो.

८) महिलांसाठी स्वच्छतागृह शहर व हद्दवाढीस सर्व भागात करून सुलभ शौचालया सारखी योजना राबवावी.

९) आरोग्य विभागाकडील ड्रेनेज चेंबर साफ करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना तातडीने त्यांचा

संरक्षणासाठी संरक्षण ड्रेस, हॅडग्लोज आणि ऑक्सिजन किट देण्यात यावा. साहित्य देण्याबाबतची अंमलबजावणी संबंधित खाते प्रमुखाने सत्वर करावी. जर याची अंमलबजावणी सत्वर न केल्यास व त्यामुळे जिवितहानी झाल्यास संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी.

कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी

१) सोलापूर महानगरपालिकेमधील वर्ग १ ते वर्ग ४ तसेच रोजंदारी सेवकांसह संपूर्ण सेवकांचे एल.आय.सी. प्रिमियम भरण्याची कार्यवाही कामगार कल्याण विभागाकडून ठेवावी.
२) महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अटेंडन्स बायोमेट्रिक पध्दतीने ठेवण्यात यावा.

इतर

१) सोलापूर जिल्ह्यात एन.टी.पी.सी प्रकल्प उभा केला आहे. त्या प्रकल्पामुळे २ हजार टन कोळसा जाळून उर्जा निर्मिती करित असल्याने शास्त्रीयदृष्ट्या शहरात दोन अंश डिग्री सेल्सीयसने तापमान वाढत आहे. यामुळे आम जनतेला याचा त्रास होत असून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. आरोग्याच्यादृष्टीने यावर मात करण्यासाठी संबंधित तज्ञ मंडळीकडून एक योजना राबवून त्यावर होणारा खर्च हा एन.टी.पी.सी. मार्फत रक्कम अनुदानाच्या स्वरूपात घेऊन योजना कार्यान्वीत करावी. याबाबत स्वतंत्र प्रस्ताव त्वरीत सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात यावा.

२) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे विज्ञान विषयक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी व त्याचे स्मृति जतन करण्यासाठी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांकरिता फिरते विज्ञान प्रयोग शाळा निर्माण करणेत यावी.

३) महानगरपालिकेने पाठपुरावा करून पडिक असलेले टिकेकरवाढी रेल्वे स्टेशन हे जुळे सोलापूर म्हणून नामांकित करून त्या स्थानकांवरून सिध्देश्वर व हुतात्मा एक्सप्रेस सोडली तर या भागातील लोकांना मुख्य रेल्वे स्टेशनवर येण्या ऐवजी तेथूनच प्रवास करता येईल व ते त्यांच्या सोयीचे होईल. याबाबत मनपाने मा. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.

- ४) UCD महिला बालकल्याणचे स्कीम नगरसेवकांपर्यंत पोहचत नाहीत. त्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा व वॉर्डवॉर्डतून बैठका घेण्यात यावे.
- ५) उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेल्या पाण्याचे बिल (देयक/पाणीपट्टी) रक्कम रु. १३,३६,३७,५६६/- इतके होते. व ती. म.न.पा. ने अदा केलेली आहे. परंतु माहे नोव्हेंबर २०१५ पासून जानेवारी २०१७ अखेर पाटबंधारे विभागाकडून ५ आवर्तनापोटी जे एकूण रक्कम रु. ३७.५१ कोटीची मागणी म.न.पा.कडे केलेली आहे. ती न आकारलेल्या पाण्याची जागा पाणीपट्टी आहे व ती जवळपास रु. २० कोटी ८ लाख रुपये पर्यंतचे होते. हे असेच चालु राहिल्या. दरवर्षी रक्कम रु. २० ते २५ कोटी रूपांचा अतिरिक्त बोजा महानगरपालिकेवर पडणार आहे. जी अन्याकारक आहे. ती पडू नये म्हणून शासनास्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरी ही वाढीव, अन्याकारक पाणीपट्टी दरवर्षी महानगरपालिकेवर पडू नये म्हणून मा. शासनाकडून माफ करून घेणेसाठी मा. महापौर व मा. आयुक्तांनी विशेष प्रयत्न करावे.

पी. पी. दंतकाळे

नगरसचिव

सोलापूर महानगरपालिका

क्र.सं.	विवरण	किंमत (लाखात)
१	पदे अपार्टमेंट बेत घर ते रेळेकर घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२	पदे अपार्टमेंट कणके घर ते म्हेत्रे घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
३	पदे अपार्टमेंट व्हटकर घर ते लोढे घरापर्यंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
४	पदे अपार्टमेंट पटेल घर ते बिल्डींग नं.१५ चा कोपरापर्यंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
५	पदे अपार्टमेंट सुर्यवंशी घर ते गॅस दुकानापर्यंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
६	पदे अपार्टमेंट मुद्देबिहाळ घर ते बनसोडे घरापर्यंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
७	पदे अपार्टमेंट गौरीशंकर घर ते हायवे कोप-या पर्यंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
८	मानेवस्ती सुरेश जमादार घर ते कोळी घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
९	मानेवस्ती उमेश गायकवाड घर ते कैकाडी घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१०	मानेवस्ती अंगणवाडी ते सार्व.शौचालय रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
११	मानेवस्ती छत्रपती नागटिळक घर ते चंडक कॉलेज भिंत रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१२	मानेवस्ती सिध्दांत घर ते सार्व.शौचालय रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१३	हनुमान नगर हनुमान मंदिर ते बनसोडे घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१४	हनुमान नगर बनसोडे घर ते कोळेकर घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१५	हनुमान नगर कोळेकर घर ते जज घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१६	हनुमान नगर जज घर ते दिपक दोड्यानुर घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१७	हनुमान नगर दोड्यानुर घर ते कलशेष्टी घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१८	हनुमान नगर मौला शेख घर ते भाकरे घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
१९	हिप्परगाफूट रस्ता विनायक काडादीनगर लक्ष्मीमंदिर ते गुंड घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२०	हिप्परगाफूट रस्ता गुंड घर ते शेख घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२१	हिप्परगाफूट रस्ता शेख घर ते स्वामी घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२२	हिप्परगाफूट रस्ता स्वामी घर ते मेनरोड रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२३	हिप्परगाफूट रस्ता गायकवाड घर ते सुरवसे घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२४	हिप्परगाफूट रस्ता सुरवसे घर रेणुका किराणा दुकान रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२५	हिप्परगाफूट रस्ता रेणुका किराणा दुकान ते भैरवनाथ घर रस्ता कॅन्क्रिट करणे	२.००
२६	गायकवाड घुचवतील तेथे प्रभागात पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेजलाईन, रस्ते, दिवाबत्ती व शार गेटनसची कामे करणे	२०.००
२७	भोरीकरवस्ती (खड्डा) येथे पायरी करून रस्ता करणे	२.००
२८	स्वामी शिरकुल घर ते बिराजदार घर सिमेंटने रस्ता करणे	२.००
२९	जाती घर ते हिरमठ घर सिमेंट रस्ता करणे	२.००
३०	जेजूवस्ती येथे शौचालय बांधणे व सिमेंटचा रस्ता करणे	८.००
३१	शिध्देवर कॉलनी येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे	२.००
३२	भोरीकर वस्ती (खड्डा) सिमेंट रस्ता करणे	२.००
३३	पारडे घर ते अविनेर घर सिमेंट रस्ता करणे	२.००
३४	शिध्देवर कॉलनी येथे रस्ता करणे	४.००
३५	पञ्जारावली (खड्डा) येथे मंगल कार्यालय दुरुस्ती व फरशीकरण करणे व सिमेंट कॅन्क्रिट करणे	५.००
३६	प्रभागात डिस्कॉक्याणी लाईट बसविणे	४.००
३७	पकाडे वकील घर ते एलआयसी स्वामी घर सिमेंटने रस्ता करणे	२.००
३८	अवनी घर ते चन्दाण घर सिमेंटने रस्ता करणे	२.००
३९	भौमले घर ते जेजूवस्ती अपार्टमेंट सिमेंटने रस्ता करणे	२.००